

राज्यातील सर्व माथाडी मंडळ व
सुरक्षा रक्षक मंडळांचे
लेखापरीक्षण करण्यासाठी पॅनल
तयार करणे.

महाराष्ट्र शासन

उद्योग, उर्जा व कामगार विभाग,

शासन निर्णय क्र.युडब्ल्यूए-१३१२/प्र.क्र.३२०९/ कामगार-५

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- १७ जुलै, २०१२

प्रस्तावना :- महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ च्या कलम ८ व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ च्या कलम ९ नुसार राज्य शासनाकडून नियुक्त केलेल्या अर्हताप्राप्त लेखापालांकडून मंडळांचे लेखापरीक्षण केले जात असते. तथापि, प्रत्येक मंडळाकडून निविदा मागवून लेखापरिक्षकांची शासनाकडे होणारी शिफारस व त्यानंतर शासनाकडून मंडळाच्या लेखापरिक्षणासाठी होणारी सनदी लेखापरीक्षकाची नियुक्ती यामध्ये कालापव्यय होतो. त्यामुळे लेखापरीक्षण अहवाल राज्य विधानमंडळाच्या सभागृहांपुढे ठेवण्यास उशीर होतो. या प्रकरणी होणारा विलंब टाळण्यासाठी महाराष्ट्रातील कामगार विभागांतर्गत सर्व माथाडी मंडळे व सुरक्षा रक्षक मंडळे यांच्या लेखापरीक्षणासाठी १० ते १५ जणांचे विभागीय स्तरावर सनदी लेखापरीक्षकांचे पॅनल गठीत करून त्यातून लेखापरीक्षणाचे काम करून घेण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासनस्तरावर विचार होवून आता याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

सर्व माथाडी मंडळे व सुरक्षा रक्षक मंडळे यांचे लेखापरीक्षण करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विभागीय स्तरावर १० ते १५ सनदी लेखापरीक्षकांचे पॅनल तयार करण्यासाठी प्रादेशिक स्तरावर त्रीसदस्यीय निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या समितीची रचना व कार्यपद्धती खालीलप्रमाणे असेल.

(अ) **निवड समिती** - सनदी लेखापरीक्षकांचे पॅनल गठीत करण्यासाठी निवड समितीत पुढील सदस्य असतील :-

- १) सह आयुक्त कामगार
- २) विभागीय अपर कामगार आयुक्त किंवा कामगार उप आयुक्त
- ३) महसूल विभागातील कोणत्याही एका माथाडी/सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष

सदर समिती संपूर्ण राज्यासाठी विभागनिहाय लेखापरीक्षकांचे पॅनल गठीत करेल. असे पॅनल गठीत करताना महसूल विभागांतर्गत मंडळांचा विचार करून त्या त्या महसूल विभागातील लेखापरीक्षकांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल याची दक्षता घेईल. जेणेकरून मंडळांना त्यांच्या सोयीनुसार जवळच्या अंतरावर असलेल्या लेखापरीक्षकांना लेखापरीक्षणाचे काम देणे शक्य होईल.

(ब) **सनदी लेखापरीक्षकासाठीची अर्हता -**

- १) अर्जदार (सनदी लेखापरीक्षक किंवा सनदी लेखापरीक्षकाची फर्म) सनदी लेखापरीक्षक चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण असावा.
- २) अर्जदार किंवा लेखापरीक्षण संस्था (फर्म) इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेकडे नोंदणीकृत सदस्य असावी व सदर संस्थेकडून मिळालेले व्यवसाय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- ३) अर्जदाराकडे मागिल ३ आर्थिक वर्षांची वार्षिक उलाढाल किमान रु. १० लक्ष असणे आवश्यक आहे.
- ४) अर्जदाराकडे माथाडी किंवा सुरक्षा रक्षक मंडळाच्या लेखापरीक्षणाचा अनुभव असल्यास त्याबाबत प्राधान्याने विचार केला जाईल.
- ५) शासकीय व निमशासकीय लेखापरीक्षणाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- ६) अर्जदाराकडे मोठ्या संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी आवश्यक एवढा अनुभवी अधिकारी व कर्मचारी वर्ग असावा.

(क) **निवड पद्धत -** वरीलप्रमाणे विहीत अर्हता पूर्ण करणा-या अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांपैकी सर्वकषपणे योग्य वाटतील अशा, विहीत अटी मान्य करणाऱ्या सनदी लेखापरीक्षकाची निवड पॅनलसाठी करण्यात येईल.

(ड) **अर्ज करण्याची पद्धत -** महाराष्ट्रातील एक प्रमुख राज्यस्तरीय दैनिक व एक विभागीय स्तरावरील दैनिक तसेच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर व कामगार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीरात प्रसिध्द करण्यात येईल. सदर जाहीरातीस अनुसरून अर्जदारांना विहीत नमुन्यात विहीत कागदपत्रांसह विहीत कालावधीत अर्ज करता येईल.

(इ) **अर्जदारासाठी सर्वसाधारण अटी :** - सनदी लेखापरीक्षक पॅनलमध्ये निवड होण्याकरीता अर्जदारांसाठी पुढील अटी निश्चित करण्यात येत आहेत.


- १) अर्जदारांना अर्जासोबत विहीत नमुन्यात रु. १००/- च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र नोटरी करून सादर करावे लागेल.
- २) अर्जदारांना अर्जासोबत नापरतावा अर्ज नोंदणी फी रु. १०००/- भरावी लागेल.
- ३) लेखापरीक्षणाचे शुल्क पॅनलमध्ये निवड झाल्यानंतर त्या त्या मंडळाची आर्थिक उलाढाल, आर्थिक क्षमता तसेच लेखापरीक्षणाचा आवाका विचारात घेऊन विभागातील पॅनलवर निवड झालेल्या सनदी लेखापरीक्षकाकडून कोटेशन मागवून किमान दराची कोटेशन मंडळ मान्य करेल व संबंधित लेखापरीक्षकास लेखापरीक्षणाचे काम मंडळामार्फत देण्यात येईल. लेखापरीक्षण शुल्क, लेखापरीक्षण अहवाल मंडळास प्राप्त झाल्यानंतर मंडळाच्या निधीमधून देण्यात येईल.
- ४) लेखापरीक्षणास सुरुवात झाल्यानंतर ते तीन महिन्यांमध्ये पूर्ण करून लेखापरीक्षण अहवाल तीन प्रतीत मंडळास आक्षेप असल्यास त्याची पूर्तता करण्यासाठी सादर करावा लागेल.

- ५) लेखापरीक्षकास लेखापरीक्षण कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत मंडळाच्या कार्यालयात करावे लागेल.
- ६) लेखापरीक्षकांस लेखापरीक्षण करताना आढळलेल्या बाबी, मंडळाची ध्येय धोरणे, कामकाज याबाबत गोपनीयता बाळगावी लागेल.
- ७) अर्जदाराची पॅनलसाठी निवड ३ वर्षासाठी राहिल.
- ८) शासन आवश्यक वाटेल तेव्हा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पॅनलमध्ये व त्यासंबंधित इतर बाबीत बदल करू शकेल. त्याबाबतीतील अंतिम अधिकार शासनाकडे राखून ठेवण्यात येत आहे.
- ९) पॅनलमध्ये सनदी लेखापरीक्षक/फर्मची निवड झाली म्हणजे लेखापरीक्षणाचे काम मिळेलच याची खात्री देण्यात येणार नाही.

४. पॅनलमध्ये लेखापरीक्षक म्हणून निवड होण्यासाठी अर्जाचा नमुना, घोषणापत्र व प्रतिज्ञापत्राचा नमुना कामगार आयुक्त कार्यालयामार्फत पुरविण्यात येईल.

५. कामगार आयुक्त कार्यालयाने त्याप्रमाणे सदर पॅनल नेमण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. प्रस्तुत शासननिर्णय शासनाच्या संकेतस्थळावर 2012-07-18/10703/10 या क्रमांकाने उपलब्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने


(आ.म. अस्वले)
शासनाचे उप सचिव

प्रत :-

- १) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- २) मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- ३) सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक.
- ४) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ५) सह आयुक्त (माथाडी), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ६) अपर कामगार आयुक्त, पुणे/नागपूर.
- ७) अध्यक्ष, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मंबई आणि ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पुणे व रायगड.
- ८) अध्यक्ष, सर्व जिल्हास्तरीय माथाडी मंडळे.